

ग्रामीण पाणी पुरवठा कार्यक्रम  
गट संसाधन केंद्रातील (BRC)  
गटसमन्वयक व समूह  
समन्वयक यांच्या  
पुनर्नियुक्तीबाबत

महाराष्ट्र शासन  
पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग  
शासन परिपत्रक क्रमांक: ग्रापाधो-१११२/ प्र.क्र.२०४/पापु-०७  
मंत्रालय, मुंबई- ४०० ०३२  
तारीख: २६ नोव्हेंबर, २०१३

वाचा

- १) शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो- १११०/प्र.क्र.२५१/पापु-०७, दिनांक ०६ जुलै, २०११.
- २) शासन निर्णय क्रमांक: संकीर्ण- २०१२/प्र.क्र.७२/पापु-०७, दिनांक ०१ नोव्हेंबर, २०१२.
- ३) शासन निर्णय क्रमांक: ग्रापाधो- १११२/प्र.क्र.२०४/पापु-०७, दिनांक १२ डिसेंबर, २०१२.

प्रस्तावना

केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार संदर्भ क्र. १ च्या शासन निर्णयान्वये ग्रामीण पाणी पुरवठा व स्वच्छता कार्यक्रमाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तालुका स्तरावर गटसंसाधन केंद्राची स्थापना करण्यात आली आहे. यानुसार गटसंसाधन केंद्रातील कंत्राटी कर्मचा-यांची शैक्षणिक पात्रता, अनुभव, मानधन व त्यांची कार्ये नमूद करण्यात आली आहेत. या गटसंसाधन केंद्राकरिता कंत्राटी पद्धतीने मनुष्यबळ उपलब्ध करून देणे, प्रशिक्षण देणे व मानधन अदा करणे ही जबाबदारी महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे (MCED) यांच्याकडे सोपविण्यात आली होती. परंतु, काही जिल्ह्यामध्ये समाजविज्ञानशास्त्रातील आवश्यक शैक्षणिक पात्रतेचे उमेदवार उपलब्ध होत नसल्याने कोणत्याही शाखेतील पदवीधर मात्र समाजविज्ञान शास्त्रातील पदव्युत्तर (M.S.W.) असल्यास त्यांना प्राधान्य देण्यात यावे, असे दि. ०२ नोव्हेंबर, २०११ च्या पत्रान्वये महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे यांना कळविण्यात आले होते. संदर्भ क्र. ३ च्या शासन परिपत्रकान्वये गटसंसाधन केंद्रामध्ये कंत्राटी पद्धतीने नियुक्त करावयाच्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती, पुनर्नियुक्ती इत्यादीबाबत मार्गदर्शक सुचना निर्गमित केलेल्या आहेत. त्यानुसार गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वयक व समूहसमन्वयक यांची शैक्षणिक पात्रता समाजविज्ञान शास्त्रातील पदवी व पदव्युत्तर असल्यास प्राधान्य द्यावे, अशी निश्चित करण्यात आली आहे. तथापि, महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्रामार्फत नियुक्त करण्यात आलेले काही कर्मचारी समाजविज्ञान शास्त्राशिवाय इतर शाखेतील पदवीधर असून त्यांना MCED मार्फत भरीव

(Intensive) प्रशिक्षण देण्यात आल्याने समाधानकारक काम असलेल्या कंत्राटी कर्मचा-यांना पुनर्नियुक्ती देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती.

### शासन परिपत्रक

वरीलप्रमाणे प्रस्तावनेतील वस्तुस्थिती विचारात घेता या परिपत्रकान्वये मुख्य कार्यकारी अधिकारी, सर्व जिल्हा परिषदा यांना पुढील प्रमाणे सूचना देण्यात येत आहेत:-

- (अ) महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, पुणे (MCED) मार्फत गटसंसाधन केंद्रातील गटसमन्वयक व समूहसमन्वय या कंत्राटी पदावर नियुक्ती करण्यात आलेल्या कंत्राटी कर्मचा-यांचे काम समाधानकारक असल्यास संदर्भ क्र. ३ येथील शासन परिपत्रकातील शैक्षणिक पात्रता विचारात न घेता त्यांना पुनर्नियुक्ती देण्यात यावी.
- (ब) गटसंसाधन केंद्रामध्ये नव्याने नियुक्त करावयाच्या गटसमन्वयक व समूहसमन्वय यांच्यासाठी संदर्भ क्र. ३ च्या शासन परिपत्रकामध्ये विहित केलेली शैक्षणिक पात्रता विचारात घेण्यात यावी.

सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक २०१३११२६१३४९२६११२८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.

(चेतन निकम)

कक्ष अधिकारी, महाराष्ट्र शासन

प्रत,

१. मा.मंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव,
२. मा.राज्यमंत्री (पाणी पुरवठा व स्वच्छता) यांचे खाजगी सचिव
३. विभागीय आयुक्त (सर्व)
४. सदस्य सचिव, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण, मुंबई
५. सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा परिषद
६. सर्व जिल्हा परिषदांचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी,
७. सर्व कार्यकारी अभियंता, ग्रामीण पाणी पुरवठा विभाग, जिल्हा परिषद

८. महालेखापाल, महाराष्ट्र - १, मुंबई (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
९. महालेखापाल, महाराष्ट्र - २, नागपूर (लेखा परीक्षा/लेखा व अनुज्ञेयता)
१०. मुख्य लेखा परीक्षक, स्थानिक निधी लेखा, नवी मुंबई
११. सर्व गट विकास अधिकारी, पंचायत समिती
१२. नियोजन विभाग, मंत्रालय, मुंबई
१३. वित्त विभाग, मंत्रालय, मुंबई,
१४. ग्राम विकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय, मुंबई
१५. मंत्रालयातील इतर सर्व विभाग,
१६. पाणी पुरवठा व स्वच्छता विभागातील सर्व पर्यवेक्षीय अधिकारी व कार्यासने
१७. निवडनस्ती, कार्यासन क्रमांक पापु-०७